



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

जाहिरात प्रकाशन

मंगळवार, फेब्रुवारी १७, १९९८/भाष २८, अंके १९१९

इतं संचालन दुरुन फाईल करण्यासाठी या शासना वेळी पठ कर्नाक दिले आहेत.

भाग चार-अ

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमाव्यये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांमधितरिक्त) नियम व आदेश.

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ फेब्रुवारी १९९८

आदेश

महाराष्ट्र नागरी सेवा [शि. व अ.] नियम, १९७९.

क्रमांक सीडीवार. १०९७/प्र. क्र. १०/९७/अकरा. --महाराष्ट्र नागरी सेवा (श्रिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ७ च्या फोट-नियम १(क) नुसार महाराष्ट्राचे राज्यपाल बाह्यारे महसूल विभागाच्या आयुक्तांना त्यांच्या विभागापुरते प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशी आणि जिल्हा चौकशी अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेल्या चौकशी प्रकरणांचा आढावा घेऊन जर त्यांना चौकशी तात्काळ निकाली काढणे आवश्यक वाटत असेल तर किंवा चौकशी पूर्ण होण्यास विलंब झाला असेल आणि पुढील विलंब टाळण्याची आवश्यकता आहे असे वाटत असेल तर अशी प्रकरणे महाराष्ट्र नागरी सेवा (श्रिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८(२) व ८(५) अन्वये केलेल्या चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांच्या पूर्वीच्या नियुक्तीच्या आदेशात सुधारणा करून त्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांचेकडे वर्ग करण्याचे अधिकार विजेय रूपात प्रदान करित आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज. द. ठाकूर,

शासनचे अवर सचिव.

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 17th February 1998.

Order

MAHARASHTRA CIVIL SERVICES (DISCIPLINE AND APPEAL) RULES, 1979

No. CDR. 1097/CR-10/97/XI.—In pursuance of the provisions of sub-clause (c) of sub-rule (1) of rule 7 of the Maharashtra Civil Services (Discipline and Appeal) Rules, 1979, the Governor of Maharashtra is hereby pleased to specially empower the Commissioners of Revenue Divisions to direct the transfer of all pending enquiries, after reviewing such cases, from Divisional or District Enquiry Officers, within their respective jurisdiction, in modification of their earlier appointment orders issued under sub-rules (2) and (5) of rule 8 of the said rules, to other Enquiry Officers or Presenting Officers appointed by them, if they are satisfied that such appointments are necessary for timely completion of enquiries or to avoid further delay in any enquiry which is considerably delayed.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

J. D. THAKUR,

Under Secretary to Government.

क्रमांक सीडीआर. १०९७/प्र. क्र. १०/९७/अकरा,

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक १७ फेब्रुवारी १९९८.

प्रती माहितीसाठी सत्तेह सादर

राज्यपालांचे सचिव,

मुख्य मंत्र्यांचे सचिव,

उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,

सर्वे अपर मुख्य सचिव/सर्वे प्रधान सचिव/सर्वे सचिव, मंत्रालयीन विभाग,

सर्वे मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव व स्वीय सहाय्यक,

*प्रबंधक, मूल न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

*सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,

*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

सर्वे विभागीय आयुक्त/सर्वे जिल्हाधिकारी,

सर्वे प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशी,

सर्वे जिल्हा चौकशी अधिकारी,

सर्वे मंत्रालयीन विभाग,

मंत्रालयाच्या सर्वे विभागांखालील इतर सर्वे विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्वे कार्यासिने,

निवड नस्ती.

*पत्ताने.

श. डा. कर्वे,

कार्यासिन अधिकारी, महाराष्ट्र शासन.